


**शासकीय बांधकामात कृत्रिम
वाळूचा वापर करण्याबाबत.**

महाराष्ट्र शासन
सार्वजनिक बांधकाम विभाग,
शासन परिपत्रक क्रमांक-संकीर्ण-२००९/प्र.क्र.१०/रस्ते-१
मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२.
दिनांक:- २३/०७/२००९.

शासन परिपत्रक

रस्ते, पूल व इमारतीच्या बांधकामातील कॉक्रीटच्या बाबीमध्ये मुख्यत्वे करून सध्या नैसर्गिक वाळूचा वापर केला जातो. नैसर्गिक वाळूचा जास्त प्रमाणात वापर केल्याने त्याचा परिणाम नदीतील पाणी धरून ठेवण्याच्या क्षमतेवर होतो, अशा प्रकरची निवेदने शासनास प्राप्त झाली होती. त्या अनुषंगाने नैसर्गिक वाळूला पर्याय म्हणून कृत्रिम वाळूचा वापर करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. याबाबत शासनाने मुख्य अभियंता, सा.बां. प्रादेशिक विभाग, मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली होती. समितीने केलेल्या शिफारशीबाबत मुख्य अभियंता समितीच्या बैठकीत सविस्तर विचार विनिमय करण्यात आला व त्या अनुषंगाने सार्वजनिक बांधकाम विभागासंदर्भात हाती घेण्यात येणा-या बांधकामामध्ये कृत्रिम वाळूचा वापर करण्याबाबत खालीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहेत:-

- १) प्रचलित असलेल्या मानकांच्या (I.S.Code) तरतूदीच्या अनुषंगाने सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत करण्यात येत असलेल्या बांधकामामध्ये कृत्रिम वाळूचा वापर करणेसाठी संबंधित मुख्य अभियंता यांची पूर्वपरवानगी अनिवार्य राहिल.
 - २) कृत्रिम वाळू वापरताना नैसर्गिक वाळूच्या तुलनेने बांधकामाच्या किमतीत वाढ होणार नाही याची दक्षता घ्यावी.
२. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर (www.maharashtra.gov.in) उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संगणक संकेतांक २००९०७२७१४३५५३००१ असा आहे.


(अ.स. जोशी)

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन.

प्रत,

मा. उप मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, यांचे खाजगी सचिव,
मा. राज्यमंत्री, सा.बां. यांचे खाजगी सचिव,
सचिव (रस्ते) यांचे स्वीय सहाय्यक, सा.बां.विभाग, मंत्रालय, मुंबई ३२,

सचिव (बांधकामे) यांचे स्वीय सहाय्यक, सा.बां.विभाग, मंत्रालय,मुंबई-३२,
सर्व मुख्य अभियंता,सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग,
सर्व अधीक्षक अभियंता,सार्वजनिक बांधकाम मंडळ,
सर्व कार्यकारी अभियंता,सा.बां.विभाग/जिल्हा परिषद विभाग,
सर्व तांत्रिक अधिकारी, सा.बां. विभाग, मंत्रालय,मुंबई-३२,
सर्व मंत्रालयोः विभाग,
निवड नस्ती (का.रस्ते-१)